

“जून २०१८” या महिन्यात सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयामधील सेवा उपविभागाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची संक्षिप्त माहिती...

(क) शासन निर्णय / अधिसूचना

- दिनांक ५ जून २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम असणाऱ्या शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचे अधिकार विहित केले आहेत.
- दिनांक ५ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये सामान्य प्रशासन विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील १ पद समकक्ष वेतन संरचनेतील संशोधन सहायक पदात दिनांक १ जुलै २०१८ पासून सामान्य प्रशासन विभागातील कार्यासन-१० (भाप्रसे कक्ष) मध्ये श्री.वि.शं.मोरे हे संशोधन सहायक पदावर कार्यरत असेपर्यंत रुपांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- दिनांक ५ जून २०१८ च्या शासन आदेशान्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-४ अंतर्गत १७ परिविक्षाधीन कक्ष अधिकाऱ्यांना टप्पा क्रमांक-५ मधील प्रशिक्षण कार्यक्रमानुसार खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षण कालावधीत (दिनांक ११ जून ते ३१ जुलै २०१८ पर्यंत) मंत्रालयीन विभागांमध्ये लिपिक / सहायक कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.
- दिनांक ५ जून २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबरोबर पत्रव्यवहार करताना अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसमावेशक सूचना देण्यात आल्या आहेत.
- दिनांक ६ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये गट-अ आणि गट-ब (राजपत्रित) संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल “महापार” प्रणालीत ऑनलाईन नोंदविण्याबाबत यापूर्वीच्या दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे.
- दिनांक १३ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना अनुसरावयाची एकत्रित कार्यपद्धती विहित केली आहे.

(ख) बदली / मुदतपूर्व बदली / बदलीस स्थगिती / बदली रद्द / पदस्थापनेत बदल

- भारतीय प्रशासन सेवेतील २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- सहसचिव-६, उपसचिव-२, अवर सचिव-७, कक्ष अधिकारी-५ अशा २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- सहायक कक्ष अधिकारी-३, लिपिक टंकलेखक-३ अशा ६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- अवर सचिव-२, सहायक कक्ष अधिकारी-२, निम्नश्रेणी लघुलेखक-१, लिपिक टंकलेखक-१ अशा ६ अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- अवर सचिव-१, कक्ष अधिकारी-१, सहायक कक्ष अधिकारी-२ अशा ४ अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनेत बदल करण्यात आला आहे.
- कक्ष अधिकारी-१, सहायक कक्ष अधिकारी-३ अशा ४ अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदलीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
- कक्ष अधिकारी संवर्गातील ८ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

(ग) पदोन्नती / प्रपत्र बढती व मुदतवाढ / पदावनती / पदोन्नतीचा मानीव दिनांक व नियमित दिनांक

- लिपिक-टंकलेखक संवर्गातील १ कर्मचाऱ्याला सहायक कक्ष अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. उच्चश्रेणी लघुलेखक संवर्गातील १ कर्मचाऱ्याला निवडश्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
- सहसचिव व अवर सचिव संवर्गातील प्रत्येकी एक याप्रमाणे २ अधिकाऱ्यांच्या प्रपत्र बढतीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

(घ) प्रतिनियुक्ती / प्रतिनियुक्तीस मुदतवाढ / प्रत्यावर्तन

- उपसचिव-२, अवर सचिव-१, कक्ष अधिकारी-५, सहायक कक्ष अधिकारी-१३, निम्नश्रेणी लघुलेखक-१, लिपिक टंकलेखक-४ अशा २६ अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.
- अवर सचिव-३, कक्ष अधिकारी-३, सहायक कक्ष अधिकारी-७ अशा १३ अधिकारी / कर्मचाऱ्यांचे प्रत्यावर्तन करण्यात आले आहे.
- उपसचिव-१, कक्ष अधिकारी-१ अशा २ अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

(च) प्रशिक्षण / परीक्षा

- दिनांक ११ जून २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा २०१७ मध्ये प्राप्त गुणांची फेरमोजणी केल्यानंतर सुधारित गुणांचा तपशील घोषित करण्यात आला आहे.
- दिनांक २० जून २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी यांचे सन २०१८ मधील सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण वर्गाचे दिनांक २२ ते ३० जून २०१८ या कालावधीत सुधारित आयोजन करण्यात आले आहे.

(छ) ज्येष्ठतासूची

- दिनांक १३ जून २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये मंत्रालय आहार / उपाहारगृहाच्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीची अंतिम ज्येष्ठतासूची करण्यात आली आहे.
